

Ref: DEL/SEC/2024/09/01

Date: September 08, 2025

To

Department of Corporate Services/Listing **BSE Limited**Phiroze Jeejeebhoy Towers

Dalal Street, Fort

Mumbai – 400 001

BSE Scrip Code: 504908

Dear Sir/ Madam,

<u>Sub: Copy of Newspaper Publication regarding the Special Window for Re-lodgement of Transfer Requests of Physical Shares published on September 06, 2025</u>

Please find enclosed a copy of Newspaper Publication published in Financial Express (English) and Loksatta (Marathi).

You are requested to take the same on your records.

Thanking you,

For Duncan Engineering Limited

Shanu Gupta Company Secretary & Compliance Officer

Encl: As Above

(Formerly known as Schrader Duncan Limited)
Registered Office & Plant
F-33, Ranjangaon MIDC, Karegaon, Tal. Shirur, Dist. Pune - 412 209. India
Telephone: +91 2138 660-066 Fax: +91 2138 660-067
Email: del@duncanengg.com Web: www.duncanengg.com

CIN: L28991PN1961PLC139151

FINANCIAL EXPRESS

WWW.FINANCIALEXPRESS.COM

MODERN ENGINEERING AND PROJECTS LIMITED

CIN: L01132MH1946PLC381640 Regd Office: 103/4 Plot -215. Free Press House, FI-10 Free Press Journal Marg. Nariman Point, Mumbai - 400021.

Tel No: 022 - 6666 6007 E-mail id: cs@mep.ltd website: www.mep.ltd NOTICE OF THE 79TH ANNUAL GENERAL MEETING AND

INFORMATION ON E-VOTING

Notice is hereby given that the 79th Annual General Meeting ("AGM") of the members of Modern Engineering And Projects Limited ("Company") will be held through Video Conferencing (VC)/ Other Audio-Visual Means (OAVM), on Tuesday, September 30, 2025, at 12:30 P.M. (IST) to transact the businesses as set forth in the Notice of the AGM.

The Company has sent the Notice of the AGM along with the Annual Report for the Financial Year 2024-25 on Friday, September 05, 2025, by electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company/ Registrar & Transfer Agent of the Company. or the Depositories in accordance with the General Circular No. 20/2020 dated May 05, 2020 and subsequent circulars issued in this regard, the latest one being Circular No. 09/2024 dated September 19, 2024 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular No. SEBI/HO/ CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated October 03, 2024 issued by SEBI (collectively referred to as "Circulars"), to transact the business as set out in the Notice convening AGM. Members participating through the VC / OAVM facility shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Companies Act. 2013.

Additionally, in accordance with Regulation 36(1)(b) of the SEBI Listing Regulations, a letter has been sent to the shareholders, whose e-mail IDs are not registered with Company / RTA / DPs, providing the web-link along with the path to access the Annual Report for financial year 2024-25.

The Notice of AGM along with the Annual Report for 2024-25 and other relevant documents are also available on the Website of the Company at www.mep.itd and on the website of the Stock Exchange i.e., BSE Limited at www.bseindia.com and on the CDSL website at

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules. 2014, as amended from time to time, Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") and Secretarial Standard - 2 on General Meetings issued by The Institute of Company Secretaries of India, the Company is pleased to provide the facility to Members to exercise their right to vote by electronic means on all Resolutions proposed to be passed at AGM. The Company has engaged CDSL for providing the facility for voting through remote e-Voting, for participation in the AGM through VC/OAVM, and e-Voting during the AGM.

a)	Cut-off Date for e-voting		Tuesday, September 23, 2025
ь)	Commencement of remote e-Voting	100	Saturday, September 27, 2025, at 09:00 A.M. (IST)
c)	End of remote e-Voting	10	Monday, September 29, 2025, at 05:00 P.M. (IST)

Members will have an opportunity to cast their vote remotely or during the AGM on the businesses as set forth in the Notice of the AGM through the electronic voting system. The manner of voting remotely or during the AGM for Members holding shares in dematerialized mode, physical mode, and who have not registered their email addresses has been provided in the Notice convening the AGM.

Any person holding shares in physical form and non-individual shareholders, who acquires shares of the Company and becomes a member of the Company after the notice is sent through e-mail and holding shares as of the cut-off date, may obtain the login ID and password by sending a request to CDSL at helpdesk, evoting@cdslindia.com or Issuer/RTA. However, if you are already registered with CDSL for remote e-voting, then you can use your existing user ID and password for casting your vote

The Board of Directors has appointed M/s Nidhi Baja; & Associates, Company Secretaries (Membership No. 28907, COP No. 14596), as a Scrutinizer to scrutinize the voting process in a fair and transparent manner.

If case of any queries or issues regarding attending AGM & e-Voting from the CDSL e-Voting System, you can write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact at toll free no. 1800 21 09911. In case of any grievances connected with the facility for voting by electronic means; please contact Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, (CDSL.) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call at toll free no. 1800 21 09911,

For more details, members are requested to refer to the instructions mentioned in the Notice of the AGM. For Modern Engineering And Projects Limited

Suraj Dhumale September 06, 2025 Mumbai Company Secretary & Compliance Officer

BONLON INDUSTRIES LIMITED

Read, Office:7A/39 (12-F.F.), W.E.A. Channa Market, Karol Bach, New Delhi - 110005 Ph: 011-47532792, Fax: 011-47532798, E-mail: cs@bonlonindustries.com CIN: L27108DL1998PLC097397

> NOTICE OF THE 28TH ANNUAL GENERAL MEETING (AGM), E-VOTING INFORMATION & BOOK CLOSURE

Notice is hereby given that the 28" Annual General Meeting ("AGM") of the Company will be held through Video Conferencing ("VC")/Other Audio-Visual Means ("OAVM") on Monday, 29" September, 2025 at 02:00 P.M. (IST) to transact the business, as set out in the Notice of the 28" AGM

In accordance with the applicable provisions of Companies Act, 2013 and Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulation, 2015, read with Circular No. 20/2020 dated May 05, 2020 read with General Circulars No. (i) 14/2020 dated April 8, 2020, (ii) 17/2020 dated April 13, 2020, (iii) 20/2020 dated May 5, 2020, (iv) 10/2022 dated December 28, 2022, (v) 09/2023 dated September 25, 2023 and subsequent circulars issued in this regard the latest being (vi) 09/2024 dated September 19, 2024 ("MCA Circulars") and SEBI vide its circulars No. (i) SEBI/HO/ CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, (ii) SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11dated January 15, 2021, (iii) SEBI/HO/CFD/CMD2/ CIR/P/2022/62 dated May 13, 2022, (iv) SEBI/HO/ CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 13, 2023, (v) SEBI/HO/CFD/ CFD-PolD-2/P/CIR/2023/167 dated October 07. 2023 and (vi) SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated October 03, 2024 ("SEBI Circulars") (MCA Circulars and SEBI Circulars collectively hereinafter referred as the 'Circulars'), along with any other applicable circulars, the Notice of 28th AGM and Annual Report 2024-25 have been sent in electronic mode, only to the members whose e-mail addresses are registered with the company/the depository participants. The requirement of sending physical copy of the Notice of AGM and Annual Report to the members have been dispensed with vide MCA Circulars and SEBI Circulars. The electronic dispatch of Annual Report to the Members has been completed on 04th September, 2025. Additionally, pursuant to Regulation 36(1)(b) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations, 2015 (Listing Regulations), letter to those shareholders has also been sent whose email addresses are not registered with the Company/ DPs/ RTA, providing them the weblinks for accessing the Notice of the AGM and Annual Report.

Web Link for Notice of 28" AGM and Annual Report for F.Y. 2024-25; https://bonlonindustries.com/investor/annual-return/Annual-Report-31March2025.pdf

QR Code for Downloading the Notice of 28" AGM and Annual Report for F.Y. 2024-25:



The aforesaid Notice and Annual Report are available on the website of the Company i.e. www.bonlonindustries.com and website of the stock exchange i.e. www.bseindia.com. In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and Secretarial Standards on General Meeting (SS-2), the Company is pleased to provide remote e-voting facility to its members, to vote from a place other than venue of AGM through VC/OWVAM facility and e-voting during the AGM through National Securities Depository Limited (NSDL). The procedure/instructions in this

respect-have been provided in notes to the Notice of AGM.

The members of the Company holding shares either in physical form or in dematerialized form, as on cut-off date i.e. 22" September 2025, shall be eligible to cast vote by remote e voting or attend the meeting through VC/OAVM and cast vote at AGM. The voting rights of members shall be in proportion to their shares of the paid-up equity share capital of the Company as on the Cut-off Date. The remote e-voting period shall commence on riday 26" September 2025 (09.00 A.M. IST) and end on Sunday 28" September, 2025 (05.00 P.M. IST). The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter. Once the vote on a resolution is cast by the members through remote e-voting, he shall not be permitted to change it subsequently. Members who have cast their votes through remote e-voting prior to AGM may also attend the AGM but shall not be entitled for cast their votes again

Any person, who acquires shares and become member of the Company after dispatch of the notice and holding shares as of the cut-off date i.e. Monday, 22 September 2025 may obtain the login ID and password by sending a request at evoting@insdl.co.in. However, if you are already registered with NSDL for remote e-voting then you can use your existing user ID-and password for casting your vote.

The Register of Member and Share transfer Book of the Company Shall remain closed form Tuesday, September 23, 2025 to Monday, September 29, 2025 (both day inclusive)

for the purpose of Annual General Meeting Mr. Sanjeev Dabas, Practicing Company Secretary has been appointed as the Scrutinizer

to scrutinize the e-voting process in a fair and transparent manner. flembers who would like to express their views or ask questions during the AGM may

register themselves by sending request mentioning their name, demat account/folio number, email id, mobile number through their registered e-mail to the Company at cs@bonlonindustries.com on or before 24" September, 2025 along with the copy of signed request letter mentioning the name and address of the shareholders, self-attested copy of PAN/other identity and address proof.

Shareholders holding shares in dematerialized mode are requested to register update their email addresses with their Depository Participants:

In case of any queries relating to e-voting or attending AGM through VC/OAVM, members may refer the Frequently Asked Questions (FAQs) for the Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com.or call on toll free no: 1800 1020 990 and 1800 22 44 30 or send a request at evoting@nsdl.co.in or contact National Securities Depository Limited, Trade World, A Wing; 4" Floor, Kamala Mill Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai-400013, at the designated email id:- evoting@nsdi.co.in.

Bonlon Industries Limited

For and on behalf of

Arun Kumar Jain Place: New Delhi Managing Director Date: 05" September, 2025 DIN: 00438324

DUNCAN ENGINEERING LIMITED

CIN: L28991PN1961PLC139151 Regd Office: F-33 Ranjangaon MIDC Karegaon, Tal Shirur, Pune-412 209 Tel: + 91-2138-660066, Fax: + 91-2138-660067

Website: www.duncanengg.com, E-mail; complianceofficer@duncanengg.com

NOTICE TO SHAREHOLDERS SPECIAL WINDOW FOR RE-LODGEMENT OF TRANSFER REQUEST

Pursuant to SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/CIR/2025/97 dated July 02, 2025, the Company is offering a one-time special window for physical shareholders to submit re-lodgment requests for the transfer of shares. The special window is open from July 07, 2025 to January 06, 2026 and is applicable to cases where original share transfer requests were lodged prior to April 01, 2019 and were returned/unattended or rejected due to deficiencies in documentation, process or any other reason. The shares relodged for transfer will be processed only in dematerialized form during this window. Eligible shareholders may submit their transfer requests along with the requisite documents to the Company's Registrar & Share Transfer Agent (RTA) at the following address:

MUFG Intime India Private Limited

OF PHYSICAL SHARES

(Formerly Link Intime India Private Limited) Block-202, 2nd Floor, Akshay Complex, Near Ganesh Temple,

Off Dhole Patil Road, Pune - 411 001

Email: rnt.helpdesk@in.mpms.mufg.com Phone: +91-020-26160084/+91-020-26161629

The shareholders holding shares in physical form are requested to update their KYC and convert their physical share certificates to dematerialized (electronic) form. The shareholders are also requested to claim their unclaimed dividends, if any. If not claimed within seven years, both unclaimed dividend and corresponding shares will be transferred to the Investor Education and Protection Fund Authority (IEPFA) as per regulatory norms.

> By the Order of the Board of Directors For Duncan Engineering Limited

Place: Noida Date: 05.09.2025

Shanu Gupta Company Secretary (Mem No: A74877)

Reliance Industries Limited

Regd.office: 3rd Floor, Maker Chambers IV, 222, Nariman Point, Mumbai - 400 021 Phone: 022-3555 5000. Email: investor.relations@ril.com CIN: L17110MH1973PLC019786

NOTICE

NOTICE is hereby given that the following certificate(s) issued by the Company are stated to have been lost or misplaced and Registered Holders thereof have applied for the issue of duplicate certificate(s).

Folio No. Name / Joint Names Shares Certificate Nos. Distinctive Nos.

From - To

No.		330000340034003311040		From - To	From - To
1	70503387	Dilip Kumar Chowdhury	60	16376878-879	407225370-429
	~ ~~~		60	53583882-883	1254287214-273
			120	62606001-001	2218494519-638
			240	66895416-416	6895336165-404
2	29664706	Harish Narayan Prabhu	40	3772033-034	58649959-998
	100000100001	Zantye	55	16251452-453	405150765-819
		Pushpa Harish Prabhu	95	53769380-382	1260011585-679
		Zantye	190	62459678-678	2207485479-668
3	9539476	Harkison Lallubhai	400	5729186-186	107326209-608
		Parmar	400	54832439-446	1329201680-079
		Kusumben H Parmar	1600	66915154-154	6898887056-655
4	5819385	Navalben Raichand	10	773088-088	18403482-491
		Dedhia	20	5204834-834	85567279-298
			18	10339323-323	185312161-178
			21	12958847-847	260201020-040
			8	14001034-037	330282801-808
			25	14458454-454	3875 10475-499
			102	51542621-623	1182084579-680
			204	62388008-008	2199962320-523
			408	66637338-338	6872112150-557
5	32640702	Palaniappan Vellayan	532	66825903-903	6889947751-282
6	31806291	Pradip Abhay Sangai	40	4078480-481	64778899-938
		Nayana Pradip Sangai	30	10507603-603	188025839-868
		DV WEDGEDOORSKIN HALFERT	10	12714605-605	257216553-562
			80	53692532-534	1257780965-044
			320	66745424-424	6883408749-068
7	83882212	Rajiv Jain	360	66753929-929	6884073657-016
8	5127343	Vimal Todi	14	1145177-177	26845055-068
		0.0000000000000000000000000000000000000	21	2275314-314	44573803-823
			5	3216237-237	50213013-017
			38	5171507-508	85044041-078
			40	6509648-648	136999975-014
			10	10354773-773	185573048-048
			30	12960048-048	260231259-288
			149	51621923-926	1184956606-754
			298	62395177-177	2200798114-411
			596	66644914-914	6873066739-334
			20.00	OCCUPANCE NOT	00/2000/3/237

The Public is hereby warned against purchasing or dealing with these securities any way. Any person(s) who has / have any claim in regard of the securities, should lodge such claim with the Company's Registrar and Transfer Agent viz. "KFin Technologies Limited", Selenium Tower B, Plot No. 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad - 500 032, within Seven (7) days from the date of publication of this notice, failing which, the Company will proceed to issue letter(s) of confirmation in lieu of duplicate certificate(s) in respect of the aforesaid securities.

for Reliance Industries Limited

Place : Mumbai Date: September 5, 2025 Savithiri Parekh

Company Secretary and Compliance Officer

optiemus OPTIEMUS INFRACOM LIMITED

CIN: L64200DL1993PLC054086 Registered Office: K-20, Second Floor, Lajpat Nagar - II, New Delhi - 110024 Corporate Office: D-348, Sector-63, Noida, Uttar Pradesh-201307 Website: www.optiemus.com, E-mail: info@optiemus.com, Ph. No. 011-29840906

NOTICE OF 32ND ANNUAL GENERAL MEETING AND BOOK CLOSURE OF THE COMPANY

Notice is hereby given that the 32" Annual General Meeting ("AGM") of Optiomus Infracom Limited ("the Company") will be held on Tuesday, the 30* Day of September, 2025 at 03:00 P.M. (IST) through Video Conferencing ("VC") or Other Audio Visual Means ("OAVM"), in compliance with Circular No. 09/2024 dated September 19, 2024 read with Circular Nos 14/2020 dated April 08, 2020, 17/2020 dated April 13, 2020 20/2020 dated May 05, 2020, 02/2021 dated January 13, 2021, 19/2021 dated December 08, 2021, 21/2021 dated December 14, 2021, 02/2022 dated May 05, 2022 and 10/2022 dated December 28, 2022 and 09/2023 dated September 25, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/Pi CIR/2024/133 dated October 03, 2024 ("SEBI Circular"), to transact the business as set out in the Notice of AGM. Shareholders attending the AGM through VC/OAVM shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

In compliance with the above circulars, electronic copies of the Notice of 32rd AGM along with the Annual Report for the Financial Year 2024-25 have been sent through an e-mail to all the shareholders whose e-mail addresses are registered with the Company/RTA/ Depository. The e-mailing of Notice of AGM have been completed on Friday, 5th September, 025 in conformity with regulatory requirements. Further, as per Regulation 36(1)(b) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations; 2015, as amended, a letter providing the web-link, including the exact path, where complete details of the Annual Report are available has also been sent through post, on Friday, 5th September, 2025, to those member(s) who have not registered their email address(es) with the Company/RTA/ Depository.

In terms of Section 108 of the Companies Act, 2013 read with the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing facility of remote e-voting through Central Depository Services (India) Limited ("CDSL") through its website www.eyotingindia.com to enable the members to cast their vote electronically. The facility for e-Voting shall also be made available during the AGM, for those members who have not already cast their vote by remote e-Voting.

Shareholders, whose names are recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories/RTA as on the cut-off date i.e. Tuesday, September 23, 2025 shall be entitled to avail the facility of remote e-Voting or e-Voting during the AGM.

The remote e-Voting period will commence from Saturday, 27th September, 2025 at 9:00 A.M. (IST) and will end on Monday, 29* September, 2025 at 5:00 P.M. (IST), after which remote e-Voting will be blocked. No remote e-Voting shall be allowed beyond the said date and time. Members, who have cast their votes by remote e-Voting, may attend the AGM but will not be entitled to cast their votes again.

Shareholders who have acquired shares and become member of the Company after the dispatch of notice may obtain the login ID and password by sending an e-mail to Central Depository Services (India) Limited ("CDSL") at helpdesk evoting@cdslindia.com or may contact at 1800 21 09911. The said e-mail and number can also be contacted to address the grievances connected with facility for e-Voting and attending the AGM through VC / OAVM.

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of the Companies (Management & Administration) Rules, 2014 and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, September 24, 2025 to Tuesday, September 30, 2025 (both days inclusive) for the purpose of taking record of the shareholders at the AGM.

The Notice of AGM including the detailed instructions for e-Voting and joining the AGM through VC / OAVM and Annual Report for the Financial Year 2024-25 are also available on the website of the Company at www.optiemus.com and on the website of the Stock Exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com and CDSL's website at www.evotingindia.com.

By order of the Board For Optiemus Infracom Limited

Date: September 05, 2025 Vikas Chandra Place: Noida (U.P.) Company Secretary & Compliance Officer

Equippp Social Impact Technologies Limited Registered office address: 8th Floor, Western Pearl Building, Hitech City Road, Kondapur, Hyderabad - 500081, Telangana, India. | 040-29882855 | cs@equippp.com | www.equippp.in | CIN: L72100TG2002PLC039113

NOTICE OF 33RD ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the 33rd Annual General Meeting (AGM) of the Members of Equippe Social Impact Technologies Limited ("the Company") is scheduled to be held on Tuesday, September 30, 2025 at 02:00 P.M. (IST) through Video Conferencing (VC) / Other Audio-Visual Means (OAVM) in compliance with various circulars issued by the Ministry of Corporate Affairs (latest being General Circular No. 09/2024 dated September 19, 2024) and SEBI Circular No.SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated October 03, 2024 (collectively referred as "Circulars"), to transact the businesses as set out in the Notice of the AGM.

In compliance with the said Circulars, the Notice of the AGM along with the Annual Report for FY 2024-25 ("Annual Report") will be sent through electronic mode to those Members whose e-mail IDs are registered with the Company's Registrar and Transfer Agent (RTA) and Depository Participants (DPs).

The Notice of the AGM and Annual Report will also be available on:

- Company's website: www.equippp.in
- BSE: www.bseindia.com
- NSE: www.nseindia.com On the website of E-Voting agency (CDSL)

The Company will provide remote e-voting facility before the AGM and e-voting facility at the AGM to enable Members to exercise their right to vote on resolutions as set out in the Notice. Facility of casting votes will be provided by CDSL.

Members who have not registered/updated their e-mail IDs for receiving Notice of the AGM, Annual Report, and other communications are requested to update their e-mail IDs with their respective DPs (if shares are in demat form).

Members who are holding shares in physical mode, if any, and who have not registered/updated their email address with the company are requested to update/register with the Company RTA (CIL Securities Limited) with details of folio number and attaching a self-attested copy of PAN card at rta@cilsecurities.com.

Members who cast their votes by remote e-voting before the AGM may also attend/participate in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their votes again at the AGM. Detailed process for remote e-voting, voting at the AGM, and instructions for attending through VC/OAVM will be provided in the Notice of AGM.

Date: 05/09/2025 Place: Hyderabad

Ms. Pooja Sharma Company Secretary and Compliance Officer M. No: A68710

For EQUIPPP Social Impact Technologies Limited

THE INDIAN LINK CHAIN MANUFACTURERS LIMITED

CIN No.: L47211MH1956PLC009882 Read Office: Office No. 2, Chandra Niwas Hirachand Desai Road Ghatkopar West. Opp. Ghatkopar New Post Office Mumbai - 400086.

Phone :- 91-22-22661013 | Email : Inlinch@hotmail.com; Notice of 67th Annual General Meeting NOTICE is hereby given that the 67th Annual General Meeting ('AGM') of The Indian Link Chain Manufacturers Limited will be held on Monday, September 29, 2025, at 11:00 A.M. vide VC / OVAM mode, to transact business as detailed in the notice dated August 13' 2025. We have completed mailing of notice of AGM to the members individually through permitted modes together with the Annual Report containing Audited Financial Statements

for the Financial Year ended March 31, 2025, Auditor's Report and Board's Report and

other supporting documents as required on September 05", 2025. These documents have

been sent to members of the Company through permitted mode. The documents are also available on inlinch@hotmail.com and alternately you may download the same from evoting portal https://www.evotingindia.com/noticeResults.jsp In accordance with Section 108 of the Companies Act, 2013 read with the Companies (Management and Administration) Rules, 2014, Standard-2 of the Secretarial Standard on General Meetings and in wake of MCA relaxations applicable until September 30, 2025 the items of business to be transacted at the meeting may be transacted through electronic means. The Company is pleased to provide e-voting facility to all its members to exercise their right to vote on the resolutions through E-Voting platform ("remote e-voting") and voting during the AGM provided by Central Depository Services Ltd. ('CDSL'), The members whose names appear in the Register of Members / list of Beneficial Owners as on the cut-off date i.e. Monday, 22" September 2025 are entitled to avail the facility of remote e-voting. Eligible members who have acquired shares on or after the dispatch of notices and up to the cut-off date may approach CDSL at helpdesk evoting@cdslindia.co.i for issuance of User ID and Password for exercising their right to vote by remote e-voting Members are requested to follow the instructions available in the AGM Notice dated 13 August, 2025 which can also be downloaded from https://inlinch.com. The general meetings of the companies shall be conducted as per the guidelines issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) Ministry of Corporate Affairs (MCA) vide Circular No. 14/202 dated April 8, 2020, Circular No. 17/2020 dated April 13, 2020, Circular No. 20/2020 dated May 05, 2020, 39/2020 dated December 31, 2020, 10/2021 dated June 23, 2021, 19/2021

dated December 08, 2021, 03/2022 dated May 05, 2022 and 11/2022 dated December 28,

2022 and 09/2023 dated September 25, 2023 and 09/2024 dated September 19, 2024

read with Securities and Exchange Board of India (SEBI) Circular No. SEBI/HO/CFD/

CMD1/CIR/P/2020/79 dated 12" May, 2020 (the said Circulars) permitting sending of the

Notice of AGM along with Annual Report to the member of the Company through permitted

mode and conducting the AGM through Video Conferencing (VC) or Other Audio Visua

Means (OAVM) MCA SEBI by Circular No. 09/2024 dated September 19, 2024 and SEBI

Circular No.: SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 Dated: October 3, 2024 respectively have extended the above exemptions till 30" September, 2025. The e-voting period commences on Friday, September 26th 2025, at 9.00 A.M (IST) and ends on Sunday, September, 28th 2025 at 05.00 P.M. (IST) the members who do not cast their vote on the said date will be allowed to vote at the AGM, however will not be allowed to cast votes twice. In case of any query pertaining to e-voting please visit Help & FAQ's section available at CDSL website helpdesk.evoting@cdslindia.com. In case of any other query/ grievances connected to remote e-voting, you may write to Mr. Rakesh Dalv Manager at CDSL at A-Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (E), Mumbai - 400013 or contact at number 1800225533 or a

email: helpdesk.evoting@cdslindia.com. The facility for voting through poll paper shall be

VIPUL ORGANICS LIMITED

(CIN: L24110MH1972PLC015857)

Regd. Off.: 102, Andheri Industrial Estate, Off. Veera Desai Road, Andheri (West), Mumbai - 400053

Corp. Off.: B 603-A, Kaledonia, Sahar Road, Off. W.E. Highway, Andheri (East), Mumbai - 400069

Telephone no. 022-66139999. Fax no. 022-66139977/75

Email Id: info@vipulorganics.com, Website: www.vipulorganics.com

NOTICE OF 53™ ANNUAL GENERAL MEETING OF VIPUL ORGANICS LIMITED

NOTICE is hereby given that, the 53" Annual General Meeting ('AGM') of the Members of

Vipul Organics Limited ("Company") will be held on Tuesday, 30" September, 2025 at

03.30 p.m. (IST) through Video Conferencing ('VC') / Other Audio-Visual Means ('OAVM'

in compliance with the provisions of the Companies Act, 2013 ('Act') and Rules made

thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations.

2015 read with all applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA'

and the Securities and Exchange Board of India ('SEBI') without physical presence of the

Members at a common venue to transact the business as set out in the Notice of the 53rd

In accordance with the applicable MCA and SEBI Circulars, the Notice of the 53th AGM

along with the Annual Report for the Financial Year 2024-25 will be sent through electronic

mode only to those Members, whose e-mail addresses are registered with the Company

Registrar and Share Transfer Agents ('RTA') / Depository Participants and a letter will be

sent to those shareholders whose e-mail addresses are not registered. The requirement of

sending physical copies of the Annual Report has been dispensed with vide said MCA and

SEBI Circulars. Members can join and participate in the 52" AGM through VC/OAVM

facility only. The instructions for joining the 53" AGM and the manner of participation in the

remote e-voting or casting vote through e-voting system during the 53" AGM are provided

The Members attending the meeting through VC/OAVM facility shall be counted for the

purpose of reckoning the guorum under Section 103 of the Companies Act. 2013. The

Notice of the 53" AGM along with Annual Report will also be available on the Company

website viz. www.vipulorganics.com, website of Central Depository Services (India)

Limited ("CDSL") viz. www.evotingindia.com and on website of Stock Exchanges i.e BSE

The Company has fixed Tuesday, 23" September, 2025 as 'Cut-off date' for determining

entitlement of members for attending the 53" AGM, e-voting and payment of final dividend

Members may note that as per the income tax Act, 1961, as amended by Finance Act,

2020, dividend paid after 1" April, 2020 shall be taxable in the hands of the Members and

the Company shall be required to deduct the tax at source (TDS) at the prescribed rates

from the Dividend. The TDS rates would vary depending on the residential status of the

Members and the documents submitted by them within the time and accepted by the

In case the Company is unable to pay the dividend to any shareholder through electronic

mode due to non-availability of the details of the bank accounts, the Company shall

In order to register / update their email address, the members holding shares in demat form

are requested to register / update the same with their respective Depository Participant(s)

and members holding shares in physical form are requested to furnish the same to the

Company's RTA i.e. Bigshare Service Private Limited. The detailed procedure for

registration / updation of e-mail address, Mobile Number and Bank Account details is

provided in the Notice of the 53" AGM, which is being also made available on website of the

The members will have an opportunity to cast their vote remotely and during the 53" AGM

on the business as set forth in the Notice of the 53" AGM through the electronic voting

system. The manner of remote e-voting and e-voting during the 53° AGM are provided in

All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed

to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, (CDSL) Central Depository Services (India) Limited, A

Wing, 25" Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower

Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk evoting@cdslindia.com or

for the financial year ended 31" March, 2025, if approved at the 53" AGM.

dispatch the dividend warrant / demand draft by post / courier.

call on 022-23058542/43 or at call toll free no. 1800 22:55:33.

in the Notice of the 53" AGM dated 5" September, 2025.

made available at the AGM.

AGM dated 5" September, 2025.

Limited at www.bseindia.com.

For The Indian Link Chain Manufactures Ltd

Vishal Thakkar Managing Director DIN: 09798551

SUMEDHA

Sumedha Fiscal Services Ltd. CIN: L70101WB1989PLC047465 Registered & Corporate Office: 6A Geetaniali. 8B, Middleton Street, Kolkata - 700071 Telephone Nos.: 91 33 2229 8936 / 6758 Email ID: investors@sumedhafiscal.com Website: www.sumedhafiscal.com

OPENING OF SPECIAL WINDOW FOR RE-LODGEMENT OF TRANSFER REQUESTS FOR PHYSICAL SHARES

ATTENTION SHAREHOLDERS

Pursuant to SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P CIR/2025/97 dated July 02, 2025, to facilitate ease of investing for investors and to secure the rights of investors, a special window has been opened only for re-lodgment of transfer deeds, which were logged prior to the deadline of April 01, 2019 and rejected/ returned/ not attended to due to deficiency in the documents/ process/ or otherwise.

Investors who lodged the transfer deeds prior to April 01, 2019 and rejected/returned not attended to due to deficiency in the documents/ process/ or otherwise.

b) Period of re-lodgment

July 07, 2025 to January 06, 2026

Investors can re-lodge the request after rectifying the errors to our RTA - Maheshwari Datamatics Pvt. Ltd., 23, R. N. Mukherjee Road, 5th floor, Kolkata - 700001, Phone: 033 22435029 / 22482248, Email mdpldc@yahoo.com

d) What is the mode of transfer?

The securities that are re-lodged for transfer (including those requests that are pending with the listed company / RTA, as on date) shall be issued only in demat mode. Due process shall be followed for such transfer-cum-demat requests

https://www.sumedhafiscal.com/other-related-disclosure/importantcirculars-sebi/

This is the fifth publication issued in relation to the opening of the Special Window, as mandated under the provisions of the aforesaid circular.

CCL PRODUCTS (INDIA) LIMITED Registered Office: Duggirala, Guntur District, Andhara Pradesh - 522 330 CIN - L15110AP1961PLC000874

Email: investors@continental.coffee. Phone: 040-23730855 NOTICE TO SHAREHOLDERS

(100 Days Campaign – "Saksham Niveshak") NOTICE is hereby given that pursuant to the Circular dated July 16, 2025, issued by the Investor Education and Protection Fund Authority (IEPFA), Ministry of Corporate Affairs, your Company has initiated a 100 Days Campaign - "Saksham Niveshak", in

The objective of this Campaign is to proactively engage with shareholders and facilitate the updation of their KYC details, bank account particulars, contact information, thereby ensuring that shareholders receive their rightful entitlements directly from the Company and to claim any unpaid or unclaimed dividends before they get transferred to the Investor Education and Protection Fund.

compliance with the said circular, which will be available till November 06, 2025.

Accordingly, shareholders who have not yet updated their KYC details are requested to do so by submitting the following documents. The prescribed forms can be downloaded from the website of M/s Venture Capital and Corporate Investments Private Limited, Registrar and Share Transfer Agent (RTA) of the Company. The duly filled and signed forms, along with the required documents, should be submitted at the RTA's address mentioned below.

Documents/Forms Required:

Form ISR-1: Duly filled and signed, along with self-attested KYC documents.

- Form ISR-2: Duly filled and signed, with banker's attestation of your signature together with an original cancelled cheque (bearing your name) or self-attested bank passbook/statement.
- Form SH-13: For registering nomination. Form ISR-3: For opting out of nomination.

Note: Links to download the KYC & Nomination Forms are mentioned below: Form ISR-1: https://www.vccipl.com/sebipdf/Form%20ISR-1.pdf

- Form ISR-2: https://www.vccipl.com/sebipdf/Form%20ISR-2.pdf
- Form SH-13: https://www.vccipl.com/sebipdf/Form%20SH-13.pdf Form ISR-3: https://www.vccipl.com/sebipdf/Form%20ISR-3.pdf

Communication Address of RTA VENTURE CAPITAL AND CORPORATE INVESTMENTS PRIVATE LIMITED

"AURUM", Door No. 4-50/P-II/57/4F & 5F, Plot No. 57, 4" & 5" Floors, Jayabheri Enclave Phase-II, Gachibowli, Hyderabad - 500032, Telangana Ph: 040 23818475/76 E-mail: investor.relations@vccipl.com

For CCL PRODUCTS (INDIA) LIMITED

Sridevi Dasari

Place: Hyderabad Date: September 05, 2025

Company Secretary & Compliance Officer

3B FILMS LIMITED

(Formerly known as 3B Films Private Limited) CIN: U25200GJ2014PLC080685 Registered Office: SF 220 Pancham Icon, Besides D-Mart, Vasna Road, Vadodara 390007, Gujarat, India.

Corporate/Factory Office: Block No 1241 1242 1243 1244, Padra Jambusar Highway, Masar, Padra, Vadodara 391421, Gujarat, India. **E-mail ID:** accounts@3bfilms.com **Website:** www.3bfilms.com Telephone No: +91 997942 6000

NOTICE OF THE 11TH ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the 11th Annual General Meeting (AGM) of Shareholders of 3B Films Limited will be held on Tuesday, September 30, 2025 at 11:30 a.m. (IST) physically to transact the businesses, as set out in the Notice convening AGM. The Company has already dispatched the Integrated Annual Report for the financial year 2024-25 along with the Notice convening AGM, through electronic mode to the Shareholders whose email addresses are registered with the Company and / or Depositories in accordance with the Circulars issued by the Ministry of Corporate Affairs and Securities and Exchange Board of India. The Integrated Annual Report along with the Notice of the AGM is also available on the website of the Company at www.3bfilms.com and on the website of Central Depository Services (India) Limited (CDSL) at www.evotingindia.com. As per Regulation 36(1)(b) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, ('SEBI Listing Regulations"), the letter mentioning web-link including the exact path, ,where complete details of the Annual Report are available, is being sent to those member(s) who have not registered their email address(es) either with the Company or with any Depository or Registrar and Share Transfer Agent (RTA) of the

Company. Remote e-voting and voting during AGM

Pursuant to the provisions of Section 108 of the Act and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Shareholders are provided with the facility to cast their votes on all resolutions as set forth in the Notice convening the AGM using electronic voting system ('Remote e-voting) provided by CDSL. The voting rights of Shareholders shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on Tuesday, September 23, 2025 ('cut-off date')

The remote e-voting period commences on Saturday, September 27, 2025 at 9.00 a.m. IST and will end on Monday, September 29, 2025 at 5.00 p.m. IST. During this period, the Shareholders may cast their vote electronically. The remote e-voting module shall be disabled by CDSL thereafter. Those Shareholders, who shall be present in the AGM and had not cast their votes on the Resolutions through remote e-voting and are otherwise not barred

from doing so, shall be eligible to vote during the AGM. The Shareholders who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend/participate in the AGM but shall not be entitled to

Any person, who acquires shares of the Company and becomes a Shareholder of the Company after the Notice has been sent electronically by the Company, and holds shares as on the cut-off date: may obtain the loginIDandpasswordby sending a request to helpdesk.evoting@cdslindia.com. However, if he/she is already registered with CDSL for remote e voting, then he/she can use his/her existing U ser ID and password for casting the

In case of you have any queries or issues regarding attending AGM & e-Voting from the CDSL e-Voting System, you can write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact at toll free no. 1800 21 09911. In case of any grievances relating to e-voting, please contact Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, CDSL, at A Wing, 25 Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400 013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or aforesaid toll free

The details of the AGM are available on the website of the Company at www.3bfilms.com CDSL at www.evotingindia.com and BSE Limited at www.bseindia.com.

For 3B Films Limited (Formerly known as 3B Films Private Limited)

Place: Vadodara Janki Raj

Date: 06th September, 2025 Company Secretary & Compliance Officer

Pune

epaper.financialexpress.com

Place: Mumbai

Date: 6" September, 2025

the Notice of the 53° AGM.

Managing Director

For VIPUL ORGANICS LIMITED

Vipul Shah

Key Details:

a) Who can re-lodge the transfer deeds?

c) How and whom to re-lodge?

The detailed circular is also available on the website of the Company at

For Sumedha Fiscal Services Limited

Dhwani Fatehpuria Company Secretary & Compliance Officer Membership No. FCS 12817

Date : 05.09.2025

Place : Kolkata

ADMISSIONS 2025-26

Mr.Giriraj Sawant Vice president, JSPM & TSSM

Jayawant Shikshan Prasarak Mandal, Pune Corporate Office: "Sawant Comer" Katraj, Pune 46. Ph.: 020-24317383/84/8

Applications are invited from registered and eligible candidates for the admission at nstitute level & against vacant seats after CAP rounds, for First year MBA programme Course

Jayawant Institute of Management Studies (MBA) Tathawade

S. No. 80/3, Pune - Mumbai Bypass Highway, Tathawade, Pune-33. Ph.: 8237076937

80/3, Pune-Mumbai Bypass Highway, Tathawade, Pune-33. M.: 9850173349

Jayawantrao Sawant Institute of Management & Research (MBA), Hadapsa

S.No.58, Handewadi Road, Hadapsar, Pune-28. M.: 7588078849

Jayawantrao Sawant College of Engineering (MBA) Hadapsar

S.No.58, Handewadi Road, Hadapsar, Pune-28 M.: 9975927949

JSPM Narhe Technical Campus (MBA) Narhe

S.No.12/2/2 & 14/9/, Narhe, Near Swaminarayan Mandir, Tal.Haveli, Dist.Pune 41. M.: 9405544331 Eligibility: MBA-Any Graduate with 50% marks (45% Reserved category) MAH-MBA / MMS-CET, CMAT/CAT/MAT/GMAT/XAT/ATMA-Valid for 2023

Rajarshi Shahu College of Engineering (MBA) Tathawade (Autonomous

बारामती अँग्रो लिमिटेड

सीआयएन: U01134PN1988PLC045873 नोंदणीकृत कार्यालय: मु. पोस्ट पिंपळी, ता. बारामती, जि. पुणे - ४१३१०२ फोन नं. ०२११२-६६३१००, ई-मेल आयडी: cs@baramatiagro.com संकेतस्थळ: www.baramatiagro.com

सूचना

कंपनी कायदा, २०१३ मधील कलम ९१ आणि त्यातील लागु नियमांमधील तरतुदींनुसार कळविण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी प्रेफरन्स भागावर लाभांश मिळण्यास पात्र सभासदांची नावे निश्चित करण्यासाठी प्रेफरन्स भागधारकांचे रजिस्टर आणि हस्तांतरण पुस्तक, शनिवार, दिनांक २० सप्टेंबर, २०२५ पासून

विनंती करण्यात येत आहे

तात्काळ त्यांच्या बँक खात्याचा तपशील कंपनी कडे जमा करून लाभांश (डिव्हिडंड) रोख

ज्या सभासदांचा लाभांश (डिव्हिडंड) कंपनी कडे ७ वर्षांपासून दावारहित असेल तो लाभांश (डिव्हिडंड) आणि त्या संदर्भातील शेअर्स, इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड ("आई ई

> बारामती ॲग्रो लिमिटेड करिता देवेंद्र कुलकर्णी कंपनी सचिव

डंकन इंजिनिअरिंग लिमिटेड

नोंद. कार्यालयः एफ-33, रांजणगाव एमआयडीसी, कारेगाव, ता. शिरूर, पुणे 412209 टेलीः +91-2138-660066, फॅक्सः +91-2138-660067,

समभागधारकांसाठी सूचना

दि. 02 जुलै, 2025 रोजीच्या सेबी परिपत्रक क्र. SEBI/HO/MIRSD/MIRSD PoD/P/CIR/2025/97 च्या अनुषंगाने कंपनी छापील स्वरूपातील समभाग धारण करीत असलेल्या समभागधारकांसाठी समभागांच्या हस्तांतरासाठीची पुनः नोंदणीची विनंती सादर करण्यासाठी एकदाच विशेष खिडकी सादर करण्यात येत आहे. ही विशेष खिडकी 07 जलै. 2025 ते 06 जानेवारी. 2026 पर्यंत उघडी असन 01 एप्रिल. 2019 च्या अगोदर मळ समभाग हस्तांतर विनंत्या ज्या प्रकरणांमध्ये सादर करण्यात आलेल्या होत्या आणि परत करण्यात / दखल घेण्यात आलेली नव्हती किंवा दस्तावेजीकरणामधील त्रुटी, प्रक्रिया किंवा इतर कोणत्याही कारणामळे ज्या फेटाळण्यात आलेल्या होत्या अशा प्रकरणांसाठी लाग आहे. सदर खिडकीदस्यान हस्तांतरासाठी दाखल करण्यात आलेले समभागांवर केवळ अमर्त स्वरूपात प्रक्रिया करण्यात येईल. अर्हताधारक समभागधारकांनी कंपनीचे रजिस्ट्रार व समभाग हस्तांतर एजंट (आरटीए) यांचेकडे आवश्यक दस्तावेजांसह हस्तांतर विनंत्या पढील पत्त्यावर सादर करू

ब्लॉक-202, दुसरा मजला, अक्षय कॉम्प्लेक्स, गणेश मंदिराजवळ,

बेले पाटील रोडच्या पलिकडे, पुणे- 411 001. ईमेलः rnt.helpdesk@in.mpms.mufg.com

केवायसी अपडेट करावे आणि आपले छापील समभाग प्रमाणपत्रे अमर्त (इलेक्ट्रॉनिक) स्वरुपात बदलून घ्यावेत. समभागधारकांना अशीही विनंती आहे की त्यांनी दावा न केलेल्या लाभांशासाठी दावा करावा. सात वर्षांमध्ये दावा न केल्यास दावा न केलेला लाभांश आणि संबंधित समभाग नियामक मानदंडांनुसार गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (IEPFA) यांचेकडे हस्तांतरित करण्यात येतील.

डंकन इंजिनिअरिंग लिमिटेड करिता स्वा/- शान् गुप्ता कंपनी सचिव (सभा.क्र.: A74877)

संत सोपानकाका सहकारी बँक लि., सासवड 獭

नोंदणीकृत कार्यालय: 'चंदुकाका जगताप सहकार भवन', सीटीएस नं. १६३४, कन्हैय्या चौक, धान्य बाजार, मु. पी. सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे. फोन नं. ०२९९५–२९५९०५ मुख्य/प्रशासकीय कार्यालय : ''सोपानकाका भवन'' १०३९ शुक्रवार पेठ, टिकक रोड, पुणे – ४९१ ००२. फोन: ०२०–२४४४४००१/२४४४४००२, फैक्स: ०२०–२४४४३४०० नोंदणीकृत कार्यालय

Email: headoffice@sopankakabank.com

२८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस

- फक्त सभासदांकरिता

संत सोपानकाका सहकारी बँक लि., सासवड या बँकेची २८ **वी वार्षिक सर्वसाधारण सभा, रविवार, दि** २१/०९/२०२५ रोजी सकाळी ठीक ११.०० वा. आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन, सासवड, ता. पुरंदर **जि. पुणे** येथे आयोजित करण्यात आलेली आहे. तरी सदर सभेस आपण अवश्य उपस्थित रहावे, ही विनंती * सभेपढील विषय *

- मागील सभा रविवार दि. ०१/०९/२०२४ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा वृत्तांत वाच् कायम करणे.
- मा. संचालक मंडळाने तयार केलेले सन २०२४–२५ चे वार्षिक अहवाल. ताळेबंद व नफा–तोटा पत्रव
- मा. वैधानिक लेखापरिक्षक यांच्या सन २०२४–२०२५ च्या वैधानिक लेखापरिक्षण अहवालाची नों घेणे
- मा. वैधानिक लेखापरिक्षक यांच्या सन २०२४–२०२५ च्या वैधानिक लेखापरिक्षण अहवालाच्या दो दुरूस्ती अहवालाची नोंद घेणे.
- मा. संचालक मंडळाने शिफारस केलेल्या सन २०२४-२५ च्या नफा विभागणीस मान्यता देणे लाभांश जाहीर करणे.
- सन २०२४-२५ चे अंदाजपत्रक व प्रत्यक्ष स्थिती याची नोंद घेणे आणि सन २०२५-२६ अंदाजपत्रक आणि त्या अनुषंगिक योजनांना मान्यता देणे. अहवाल वर्षात मा. संचालक मंडाळातील सदस्य व त्यांचे नातेवाईकांस दिलेल्या म.रा.स.स
- अधिनियम १९६० कलम ७५ (२) प्रमाणे कर्जाची माहिती घेणे. दि. ३१/०३/२०२५ अखेर एक रकमी परतफेड योजनेत बंद केलेल्या व ११ महिने परतफेड मुद दिलेल्या कर्ज प्रकरणांचा आदावा घेणे
- दि. ३१/०३/२०२५ पर्यंत निर्लेखित केलेल्या कर्ज खात्यांमधील वसुलीचा आढावा घेणे. १०) प्रस्तावित पोटनियम दुरूस्त्यांवर विचार विनिमय करून त्यास मंजूरी देणे व तसा प्रस्ताव मा. सहक
- खात्याकडे पाठविण्यास मंजुरी देणे. ११) मा. संचालक मंडळाने सन २०२५–२६ सालाकरीता वैधानिक लेखापरिक्षकांचा प्रस्ताव रिझर्व्ह बँके
- सादर केला असून त्यांचेकडून आलेल्या मान्यतेनुसार सन २०२५-२६ सालाकरीता वैधानिव लेखापरिक्षक नियुक्त करणे व त्यांचा मेहनताना ठरविणे. १२) आपल्या बँकेच्या उत्तमनगर, येवलेवाडी, उरळीकांचन, मार्केटयार्ड, शिरवळ व नसरापुर र
- शाखांकरिता स्वमालकीच्या जागा खरेदी करणेबाबत निर्णय घेणे. 9३) बँकेने रिझर्व्ह बँकेच्या दि. ०२/०८/२०२४ रोजीच्या परिपत्रकानुसार BDDR 2024 तयार केलेल
- आहे. सदर रक्कम इमारत निधीस वर्ग करणे बाबत विचारविनिमय करणे. १४) सन २०२५-२६ या वर्षाकरिता बाहेरील कर्ज उभारणीची मर्याटा तरविणे व तसा प्रस्ताव मा 'सहक खात्याकडे पाठविण्यास मंजुरी देणे. १५) सेवक आकृतीबंध व नेमणुकीस मान्यता देणे व तसा प्रस्ताव मा. सहकार खात्याकडे पाठवि
- मंजरी देणे १६) २८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस अनुपस्थित असलेल्या सभासदांची रजा मंजूर करणे.

१७) मा. अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळी येणाऱ्या विषयांवर चर्चा करणे.

दिनांक : ०६/०९/२०२५

स्वीकृत करणे

मा. संचालक मंडळाच्या आज्ञेवरुन (श्री. दिलीप मधुकर साबणे) मुख्य कार्यकारी अधिकारी

विशेष स्चना

- गणसंख्ये अभावी सभा तहकब झाल्यास ही सभा त्याच दिवशी त्याच ठिकाणी अर्ध्या तासानंत होईल, त्यास गणसंख्येची आवश्यकता भासणार नाही. सर्व सभासदांना SMS द्वारे अहवालाची लिंक पाठविण्यात आलेली आहे. तरी लिंक उघडून अहवा
- वाचण्यात यावा.
- समेत होणाऱ्या कामकाजाबाबत जरूर ती कागदपत्रे बँकेचे मुख्य/प्रशासकीय कार्यालर 'सोपानकाका भवन' १०३९, शुक्रवार पेठ, टिळक रोड, पुणे येथे दि. १५/०९/२०२५ पासू बँकेच्या कामकाजाच्या वेळेत पाहता येतील. ज्या खातेदारांनी KYC ची अद्याप पूर्तता केलेली नाही, अशा सभासदांनी दि. ३०/०९/२०२५ पर्यं
- आपल्या संबंधित शाखेमध्ये जाऊन पूर्तता करावी, ही विनंती.
- सभासदांनी वारसनोंद केली असल्याची खात्री करावी, पत्ता बदललेला असेल अशा सभासदांन नवीन पत्ता व संपर्क क्रमांक, बँकेकडे त्वरित कळवावा, फोटो दिले नसल्यास त्वरित बँकेकडे जम सभासदांनी त्यांचा सन २०२१-२२ चा लाभांश जमा झाल्याची खात्री करावी. जमा झाला नसल्य
- संबंधित शाखेमध्ये संपर्क साधावा. अन्यथा दि. ३०/०९/२०२५ अखेर सदर लाभांशाची रक्क राखीव निधीला वर्ग होईल. ह्याची नोंद घ्यावी. संपूर्ण वार्षिक अहवाल बँकेच्या www.santsopankakabank.com या वेबसाईटवर प्रसिद्ध केलेला आहे
- रिझर्व्ह बँकेच्या निर्देशनानुसार सर्व लॉकर धारकांनी लॉकर ॲग्रीमेंट करणे अनिवार्य आहे, तरी लॉक सुविधा घेतलेली आहे परंतु नविन ॲग्रीमेंट केलेले नाही अशा सर्व सभासद खातेदारांनी दि ३०/०९/२०२५ पर्यंत संबंधित शाखेमध्ये जाऊन नविन लॉकर ॲग्रीमेंट करून घ्यावेत, ही विनंती. सभा संपल्यानंतर स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तरी सर्व सभासदांनी स्ने भोजनाचा अवश्य लाभ घ्यावा, ही विनंती.

जाहीर नोटीस दि पुणे पोस्टस ॲण्ड टेलिकॉम को-ऑप. क्रेडि

सोसायटी लिमिटेड, पुणे

सर्व तामाम लोकांस या नोटिसाद्वारे कळवण्यात कि, एमरल्ड मल्टिपरपज हॉल, पत्ताः महाळुंगे, पुणे बेंगळुरू महामार्गाच्या समोर, पुणे ४११०४५ हा दि पुणे पोस्ट्स ॲण्ड टेलिकॉम को–ऑप. क्रेडिट -**सोसायटी लिमिटेड,** पुणे यांच्या मालकीचा आहे. वि पूर्ण पोस्ट्स ॲण्ड टेलिकॉम को–ऑप. क्रेडि सायटी लिमिटेड यांनी करारा दारे पिंकीज किच तर्फे श्री अजय देसाई यांना केटरिंग सेवेसाठी निय केले होते. तथापि, नियमानुसार दि पुणे पोस्ट्स ॲप्र टेलिकॉम को –ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड, प्र गंनी पिंकीज किचन तर्फे श्री अजय देसाई यांना [।] महिन्यापूर्वी लेखी नोटीस देऊन दिनांव ०१/०८/२०२५ रोजी हा करार अधिकृतरीत माप्त (terminate) केला आहे.

यामुळे ०२/०९/२०२५ पासून **दि पुणे पोस्ट्स** अॅण्ड टेलिकॉम को–ऑप. क्रेडिट सोसायर्ट लिमिटेड, पुणे व पिंकीज किचन तर्फे श्री अजन **देसाई** यांच्यात हॉल संदर्भात कोणताही व्यावसायि केंवा कायदेशीर संबंध अस्तित्वात नाही

यामुळे कोणतीही व्यक्ती किंवा संस्थेने आमच नंस्थेच्या मालकीच्या **एमरल्ड हॉल, महाळुंगे** येथील बिकंग, केटरिंग सेवा, अथवा हॉलशी संबंधि होणत्याही व्यवहारासाठी पिंकीज किचन तर्फे श्र अजय देसाई यांच्याशी संपर्क साधल्यार यासंबंधित पूर्ण जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहीत पुणे पोस्ट्स अँण्ड टेलिकॉम को–ऑप. क्रेडित गेसायटी लिमिटेड, पुणे याबाबत कोणतीर्ह जबाबदारी स्वीकारणार नाही ही नोटीस सर्व संबंधित व्यक्तींसाठी जनहितार्थ प्रसि

रण्यात येत आहे देनांकः ०५/०९/२०२५

वतीने

पुणे पोस्ट्स ॲण्ड टेलिकॉम को–ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड



निडो होम फायनान्स लिमिटेड

. पूर्वीची एडेलिक्स हार्जिसग फायनान्स लिमिटेड म्हणून ओळखली जाणारी) रोदणीकृत कार्यालय - टॉवर ३, पाचवा मजला, विंग 'बी', कोहिनूर सिटी मॉल, कोहिनूर सिटी, कीरॉल रोड, कुर्ला (पश्चिम), मुंबई - 400 070 येथे आहे. विभागीय कार्यालय[°]: कार्यालय के. 40⁷-410, 4था मजला, काकडे विज्ञ आयकॉन, सीटीएस 2687बी, गणेशखिंड रोड, भोबुडें, शिवाजी नगर, पुणे, महाराष्ट्र 411016

•

सरफेसी कायदा, 2002 च्या नियम 8(1) अंतर्गत ताबा सूचना व्याअर्थी, निम्नस्याक्षरीकार हे निडो होम फायनान्स लिमिटेड (पूर्वीची एडेलविस हार्कासंग फायनान्स लिमिटेड म्हणून ओळखली जाणारी वे प्राधिकृत अधिकारी असून त्यांनी सिक्युरीटायझेशन औड किकन्ट्रकशन ऑफ फायनीन्शअल ॲसेट्स औड एनफोसेमेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (दुसरा) अध्यादेश, 2002 (2002 चा आदेश 3) अंतर्गत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रुल्स, 2002 च्या नियम 3 सह वाचण्यार . गारया अनच्छेद 1.3 (12) अंतर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिकार्यचा वापर करीत खाली नमद करण्यात आलेल्या कर्जदारांना मागणी सचन जारी केटचा ज्योत त्यांना स्वर स्पृटानामध्ये नमुद्र रकमांची भरणा करण्याच्या दिनीकामधीतच्या सर्व खर्च, शुरूक व अधिभारीसह सदर सूचना प्रार होण्याच्या दिनोकापासून 60 दिवसांचे आत परतफेड करण्याचे आवाहन करण्यात आले खेते. कर्जदार / सह-कर्जदार सदर रकमेची परतफेड करण्यात असमर्थ ठरल्याने कर्जदार /सह-कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचित करण्यात येते की निम्मस्यक्षवैकारांनी सदर नियम 8 सह वाचण्यार वेणास्या सरर अधिनियमाच्या अनुच्छेद 13(4) अंतर्गत त्यांना बहाल करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करीत सोबत नमुद केलेल्या दिनांकास खाली नमूद मालमत्तेचा सांकेतिक / रचनात्मक ताबा घेतलेला आहे. कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सावधाँगरीची सूचना देण्यात येते की त्यांनी सदर मालमतेच्या संदर्भात कोणताही व्यवहार करू नये व असा व्यवहार केल्यास तो नि**डो होम फायनान्स लिमिटेड (पूर्वीची एडेलविस**

1. कर्जदार, सह-कर्जदार जामीनदाराचे नाव आणि पत्ता कर्ज खाते क. आणि कर्जाची रक्कम : विवेक जयसिंग सणस (कर्जदार) आणि पूजा विवेक सणस (सह-कर्जदार) निवासी पत्ता : 114/5, गोपळकृष्ण सोसायदी, प्लॉट क. 16ए, आनंद बंगला, पीएमर्ट सोसायटी जवळ, वारणे जकात नाका, पुणे 411058. कर्ज खाते क.: LPUNSTH0000061703 ्कर्ज करार दिनांक : 30/10/2018 मागणी सूचना दिनांक : 19-06-2025

हाऊसिंग फायनान्स लिमिटेड म्हणून ओळखली जाणारी) च्या येथे नमूद रक्कम तसेच भविष्यातील व्याज, शुल्क व इतर खर्चाच्या भागधीन असेल. कर्जदार, सह-कर्जदार आणि जामीनदार यांचा तपशील, अनामत मत्ता, थकबाकी आणि अनुच्छेद 13 (2) अंतर्गत पाठविण्यात आलेली मागणी सूचना, त्याअंतर्गत दावा करण्यात आलेली रक्कम आणि ताब्याचा दिनांक इ. खाली नमूद करण्यात आलेले आहे :

कर्जाची रक्कम : रु. 46,62,000.00/- (रुपये शेहेचाळीस लाख बासप्ट हजार फक्त)

देय रक्कम : रु. 44,99,560.22/- (रुपये चळ्येचाळीस लाख नव्याण्णव हजार पाचशे साठ आणि बावीस पैसे फक्त) सोबत मागणी सचना सांकेतिक / रचनात्मक ताबा दिनांक : 04-09-2025

लमत्तेची अनुसूची : पुढील मालमत्तेचे सर्व खंड आणि तुकडे, फ्लॅट क्र. 401 मोजमाप क्षेत्रफळ सुमारे 108.23 चौ. मी., सोबत संलग्न टेरे ोजमाप क्षेत्रफळ समारे 12.58 चौ. मी.. एकण कापेंट ब्रेत्रफळ सोबत संलग्न टेरेस मोजमाप क्षेत्रफळ समारे 120.81 चौ. मी.. म्हणजे 1299.92 वी. फू., म्हणजे विक्रीयेग्य मोजमाप श्वेत्रमळ सुमारे 1689.90 चौ. फू., म्हणजे 156.91 चौ. मी., "ऑनंद रेसिडेन्सी" म्हणून ओळखल्या जाणार हमासीत चौथ्या मजल्यावर जे जमीन संबंधित सर्व्हें क्र. 6/2/1/2 भाग मोजमाप 8800 चौ. मी, त्यापैकी प्लॉट क्र. 16ए आणि 16वी एक् मोजमाप 360.00 चौ. मी. यावर बोधलेले, गाव वारजे, पुणे येथे स्थित, पुणे महानगरपालिकेच्या हदीत आणि नोंदणी उप -जिल्हा तालुका हवेल आणि जिल्हा पुणे च्या हद्दीत.

स्वा/- प्राधिकत अधिकारी दिनांक : 06.09.2025 विडो होम फायनान्स लिमिटेड करिता, (पूर्वीची एडेलविस हाऊसिंग फायनान्स लिमिटेड म्हणून ओळखली जाणारी,

B

बजाज फायनान्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : बजाज फायनान्स लिमिटेड,पुणे-अहमदनगर रोडच्या पलीकडे, विमान नगर, पुणे - 411014 **शाखा कार्यालय :** बजाज फायनान्स लिमिटेड,ऑफिस क्र. 601, सहावा मजला, बजाज ब्रॅड व्यु, सीटीएस क्र. 31, पुणे मुंबई रोड, वाकडेवाडी, पणे, 411003

ताबा सूचना (अचल मालमत्तेसाठी) (सिक्युरिटी इंटरेस्ट एनफोर्समेंट रुल्स, 2002 मधील नियम 8(1) सह वाचण्यात येणाऱ्या जोडपत्र Ⅳ नुसार)

न्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार **बजाज फायनान्स लिमिटेड (बीएफएल)** चे प्राधिकृत अधिकारी असून त्यांनी सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायर्नेन्शिअ ॲसेट्स अँड एरफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटेस्ट ॲक्ट, 2002 मधील तरतुदीवर्गत आणि सिक्युरिटी इंटेस्ट (एनफोर्समेंट) रूल्स, 2002 मधील नियम 3 सह वाचण्यात गेणारया अनु. 13(12) अंतर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर क**रेत नोंदणीकृत टपालाने मागणी (''सृचना'') पा**ठीवली ज्यात खाली नमूद कर्जदार्यसह-कर्जदार यांना सदर ऑपिनिक्मातील अनु. 13(2) अंतर्गत सूचनेत नमूद रकमेचा सदर सूचना प्राप्त होण्याच्या दिनांकापासून 60 दिवसांचे कालावधीत परतफेड

हरण्याचे आवाहन करण्यात आले होते. खाली नमद कर्जदार / गहाणकार / जामीनदार सदर रकमेचा भरणा करण्यात असमर्थ ठरल्याने याद्वारे कर्जदार / गहाणकार / जामीनदार आणि आम जनतेस सचि क्ष्यात येने की निमन्सवाक्षत्रीकारांनी सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्जोसीमेंट) रुल्स, 2002 मधील नियम 8 सह वाच्यात येणाऱ्या सदर अधिनियमातील अनु, 13(4) अंतर्गत हाल करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करीत खाली वर्णन केलेल्या मालमत्तेचा **सांकेतिक ताबा** घेतलेला आहे. याद्वारे कर्जदार आणि आम् जनतेस सावधिगरीची सूचना देण्यात येते की त्यांनी सदर मालमत्तेच्या संदर्भात कोणताही व्यवहार करू नये आणि असा कोणताही व्यवहार

कत्यास तो बजाज फायनात्स लिमिटेड च्या खाली नमुद रकम अधिक तीवरील करारातील दराने व्याज एवढ्या रकमेच्या भारधीन असेल. अनामत मत्ता सोडवून घेण्यासादी उपलब्ध असलेल्या चेळेच्या संदर्भात कर्जदारांचे लक्ष सदर अधिनियमातील अनुच्छेद 13 मधील उप-विभाग (8) कडे

धण्यात येते. कर्ज खाते क्र. / कर्जदार / गह्मणकार / जामीनदाराचे नाव अनु. 13(2) सूचना आणि अनु. 13(2) सूचनेतील रक्कम आणि ताबा दिनांक मालमत्तेचे वर्णन सदिनका क्र. 11, क्षेत्रफळ सुमारे 910 चौरस फुट, बिल्ट-अप क्षेत्रफळ म्हणजे 84.57 चौ.मी. यासह टेरेस 60 4020HL39275153 07/06/2025 सचिन शिवाजी जगदाळे (कर्जदार) 07/06/2025 रोजी रु. 70.28.577/ गणि मेघा सचिन जगदाळे (सह-कर्जदार

चौ.फू. म्हणजे 5.58 चौ.मी., चौथा मजला, शान हरी या इमारतीत, सीटीएस क्र. 1415 आणि 1416 यावर बांघलेली, शुक्रवार पेठ, पुणे शहर, उन-निबंधक हवेली यांच्या अधिकार क्षेत्रात, पुणे दोघेत्री येथेः 303, ए विंग, राजयोग सोसायटी, सातारा गेड, विवेकानंद यांच्या (रुपये सत्तर लक्ष अञ्जवीस ह सत्त्याहत्तर फक्त) पुतळ्याजवळ, बिबवेवाडी, पुणे शहर, महानगर पालिकेच्या हदीत आणि चतुःसीमाः पूर्वेस- सीटीएस क्र. 1414 ताबा दिनांक 03/09/2025 महाराष्ट्र - 411037 शुक्रवार पेठ, पुणे, दक्षिणेस- सीटीएस क्र. 1398, शुक्रवार पेठ, पुणे, पश्चिमेस- गल्ली, उत्तरेस- जिना. नांकः ०६.०९.२०२५ स्थानः पुणे

THIS IS A PUBLIC ANNOUNCEMENT FOR AN INFORMATION PURPOSE ONLY AND IS NOT A PROSPECTUS ANNOUNCEMENT.

THIS DOES NOT CONSTITUTE AN INVITATION OR OFFER TO ACQUIRE, PURCHASE OR SUBSCRIBE TO SECURITIES. THIS PUBLIC ANNOUNCEMENT IS NOT INTENDED FOR PUBLICATION OR DISTRIBUTION, DIRECTLY OR INDIRECTLY OUTSIDE INDIA



AUSTERE SYSTEMS L CORPORATE IDENTITY NUMBER: U74900PN2015PLC155381

Dur Company was originally incorporated as 'Austere Systems Private Limited' a private limited company under th

Companies Act, 2013 at Pune, Maharashtra, pursuant to a certificate of incorporation dated June 12, 2015, issued by the Registrar of Companies, Maharashtra, Pune ("RoC"). Thereafter, name of our Company was changed from 'Austere Systems Private Limited' to 'Austere Systems Limited', consequent to conversion of our Company from private to public ompany, pursuant to a special resolution passed by the shareholders of our Company on March 18, 2024, and a fresh vertificate of incorporation conseauent to change of name was issued by the RoC on July 29, 2024. Our Company Corporate Identity Number is U74900PN2015PLC155381. For details of change in Registered office of our Company lease refer to the chapter titled "History and Certain Corporate Matters" on page 130 of the Red Herring Prospectus Registered Office: Office 301-303, A Square, Plot No. 34 ADC Sector 26, Pradhikaran, Pune, Maharashtra, India, 411044 Tel: +91 97738 23372 Website: www.austeresystems.com

OUR PROMOTERS: MR. RAHUL GAJANAN TENI, MR. PIYUSH GUPTA AND MR. SHIKHIR GUPTA

INITIAL PUBLIC OFFER OF UP TO 28,30,000 EQUITY SHARES OF FACE VALUE ₹ 10 EACH (THE "EQUITY SHARES") O AUSTERE SYSTEMS LIMITED ("OUR COMPANY" OR THE "ISSUER") FOR CASH AT AN ISSUE PRICE OF ₹ [•] PER EQUITY SHARE (INCLUDING SECURITIES PREMIUM OF ₹ [•] PER EQUITY SHARE) ("ISSUE PRICE"), AGGREGATING UP TO ₹ [• HUNDREDS (THE "ISSUE") OF WHICH 1.42.000 EQUITY SHARES OF FACE VALUE ₹ 10 EACH AGGREGATING UPTO ₹ [-HUNDREDS WILL BE RESERVED FOR SUBSCRIPTION BY MARKET MAKER ("MARKET MAKER RESERVATION PORTION") THE ISSUE LESS THE MARKET MAKER RESERVATION PORTION I.E. ISSUE OF UPTO [•] EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 10 EACH AT AN ISSUE PRICE OF ₹ [•] PER EQUITY SHARE AGGREGATING UPTO ₹ [•] HUNDREDS IS HEREINAFTER REFERRED TO AS THE "NET ISSUE". THE ISSUE AND THE NET ISSUE WILL CONSTITUTE 27.01 % AND 25.65 % RESPECTIVELY OF THE POST-ISSUE PAID-UP EQUITY SHARE CAPITAL OF OUR COMPANY.

CORRIGENDUM-NOTICE TO THE INVESTORS

In reference to the Red Herring Prospectus dated 26th August, 2025, It is to be noted that due to Change in Bank holiday from September 05, 2025 to September 08, 2025 by Reserve Bank of India via press release on September 04, 2025. The ongoing Initial Public Offer of Austere Systems Limited which was closing on September 08, 2025 will now close on September 09, 2025. On Page no. 58 and 204 of Red Herring Prospectus changes are made under Bid/ Issue Programme under General Information. Terms of the Issue and mentioned at the relevant fields in Red Herring Prospectus. Thus, investors should note the following: An indicative timetable in respect of the Issue is set out below:

Indicative Date

Anchor portion Issue Opens/Closes on	Tuesday, September 02, 2025			
Issue Opening Date	Wednesday, September 03, 2025 ⁽¹⁾			
Issue Closing Date	Tuesday, September 09, 2025(2)			
Finalisation of Basis of Allotment with the Designated Stock Exchange (T+1)	On or about Wednesday, September 10, 2025			
Initiation of Allotment/ refunds/unblocking of funds from ASBA Account or UPI ID linked bank account (T+1)	On or about Wednesday, September 10, 2025			
Credit of Equity Shares to demat accounts of Allottees (T+2)	On or about Thursday, September 11, 2025			
Commencement of trading of the Equity Shares on the SME Platform of BSE Limited (T+3)	On or about Friday, September 12, 2025			

GYR

BOOK RUNNING LEAD MANAGER

GYR Capital Advisors Private Limited 428, Gala Empire, Near JB Tower, Drive in Road,

haltej, Ahemdabad-380 054, Gujarat, India Telephone: +91 8777564648 E-mail id: info@gyrcapitaladvisors.com

Website: www.gyrcapitaladvisors.com Investor Grievance e-mail ID: investors@gyrcapitaladvisors.com Contact Person: Mohit Baid

CIN: U67200GJ2017PTC096908

SEBI Registration Number: INM000012810

KFIN TECHNOLOGIES LIMITED Address: Selenium Tower- B, Plot 31 Gachibowli, Financial District. Nanakramguda, Serilingampally

REGISTRAR TO THE ISSUE

KFINTECH

Hvderabad-500 032, Telangana, India. Tel No.: +91 40 6716 2222 Fax: +91 40 2343 1551 Website: www.kfintech.com Email: austere.ipo@kfintech.com; Investor Grievance Email: inward.ris@kfintech.com Contact Person: Mr. M Murali Krishna SEBI Registration No.: INR000000221

COMPANY SECRETARY AND COMPLIANCE OFFICER **AUSTERE SYSTEMS LIMITED**

Address: Office 301-303, A Square, Plot No.

34 ADC Sector 26, Pradhikaran, Pune,

Maharashtra, India, 411044 Telephone: +91 97738 23372

E-mail: compliance@austere.co.in Website: www.austeresystems.com

investors can contact the Company Secretary and Compliance Officer, the BRLM or the Registrar to the Issue in case of any pre-Issue or post-Issue related problems, such as non-receipt of letters of Allotment, non-credit of allotted Equity Shares in the respective beneficiary account, non-receipt of

refund orders and non-receipt of funds by

For AUSTERE SYSTEMS LIMITED On behalf of the Board of Director

Date: September 05, 2025

Company Secretary & Compliance Officer

Disclaimer: AUSTERE SYSTEMS LIMITED is proposing, subject to receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to make Disclaimer. Auditable to the State of the Bright State of the Brig

any other applicable law of the United States and, unless so registered, may not be offered or sold within the United States, except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the Securities Act and applicable state securities laws. This announcement does not constitute an offer of securities for sale in any jurisdiction, including the United States, and any securities described in this announcement may not be offered or sold in the United States absent registration under the Securities Act or an exemption from such registration. Any public offering of securities to be made in the United States will be made by means of a prospectus that may be obtained from the issuer that will contain detailed information about the company and management, as well as financial statements. No public offering or sale of securities in the United States is contemptated.

ऑटोलाइन इंडस्ट्रिज लिमिटेड सीआयएन: L34300PN1996PLC104510 नोंदणीकृत कार्यालय: सर्व्हें नं ३१३, ३१४,३२० ते ३३३ नाणेकर वाडी, चाकण, ता. खेड, जि. पुणे ४१०५०१ | फोन: +९१ २१३५-६३५८६५/६

वेबसाईट : www.autolineind.com । ई-मेल : investorservices@autolineind.com

AUTO OLINE

२९व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, ऑटोलाइन इंडस्ट्रीज लिमिटेड च्या सदस्यांची कंपनीची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) सभा शनिवार,दि. २७ सप्टेंबर २०२५ रोजी दपारी ३.०० वाजता (IST) आयोजित केली जाईल. व्हिडीओ कॉन्फरन्सिंग ('VC') किंवा इतर ऑडिओ व्हिज्युअल साधने ('OAVM') सुविधेद्वारे कंपनी कायदा २०१३ अधिनियम आणि त्यांच्या नियमांच्या तरतुदिंचे पालन करून, सामान्य परिपत्रक क्रमांक सह वाचा) १४/२०२० दिनांक ८ एप्रिल २०२०, १७/२०२० दिनांक १३एप्रिल २०२०, २०/२०२० दिनांक ५ मे २०२०, २/२०२० दिनांक ५ मे २०२२, १०/२०२२, दिनांक २०/२०२२, दिनांक २०२०/२०२० दिनांक २०२० दिनांक सप्टेंबर २०२३ कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने जारी केलेले (परिपत्रक) आणि क्रमांक SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/20 दिनांक ७ ऑक्टेबर २०२३ मास्टर परिपत्रकासह वाचा क्रमांक SEBI/HO/CFD/PoD2/CIR/P/2023/120 दि. ११ जुलै, २०२३, व SEBI/HO/ CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 दि. ३ ऑक्टेबर, २०२४ (यापुढे सेबी परिपत्रक म्हणून संदर्भित) वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये नमुद केल्यानुसार व्यवसाय, व्यवहार करण्यासाठी.

२९व्या एजीएम आणि वार्षिक अहवाल २०२४-२५ ची सूचना इलेक्ट्रॉनिक पध्तीने योग्य वेळी त्या सर्व सदस्यांना पाठविली जाईल. ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी किंवा रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट किंवा त्यांच्या संबधित डिपॉझिटरी सहभागींकडे नोंदणीकृत आहेत. २९ व्या एजीएमची सूचना आणि कंपनीचा वार्षिक अहवाल कंपनीच्या www.autolineindia.com वर आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटवर म्हणजेच बी.एस.ई लिमिटेड www.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड www.nseindia.com वर देखील उपलब्ध आहेत. तसेच एनएसडिएल च्या www.evoting.nsdl.com या वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

ज्या सदस्यांनी प्रत्यक्ष स्वरुपात शेअर्स धारण केले आहेत किंवा ज्यांनी कंपनीकडे त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत ते रिमोट ई-व्होटिंगद्वारे किंवा ई-व्होटिंग प्रणालीद्वारे आपले मत देऊ शकतात हे २९व्या एजीएम च्या सूचनेमध्ये प्रदान केले

सेबी एलओआरडीच्या नियम ४४ आणि कंपनी(व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४ च्या नियम २० सह वाचलेल्या कायद्याच्या कलम १०८ नुसार (नियम) कंपनी आपल्या सदस्यांना २९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये नमुद्र केल्याप्रमाणे इलेक्ट्रॉनिक पध्दतीने रिमोट ई-व्होटिंग आणि एजीएममध्ये ई-व्होटिंगद्वारे मतदान करण्याचा अधिकार वापरण्याची सुविधा प्रदान करत आहे. कंपनीने इलेक्ट्रॉनिक पध्दतीने मतदान स्विधा प्रदान करण्यासाठी एनएसडीएलची एजन्सी म्हणून नियुक्ती केली आहे. एजीएममध्ये रिमोट ई–व्होटिंग / ई–व्होटिंग आणि व्हीसी / ओव्हीएम द्वारे एजीएममध्ये सहभागी होण्याची तपशीलवार प्रक्रिया २९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये प्रदान केली आहे.

ईमेल पत्ते नोंदणी / अपडेट करण्याची पध्दत : जर शेअर्स फिजीकल मोडमध्ये असतील तर, कृपया फोलिओ क्रमांक, शेअर

होल्डरचे नाव, शेअर सर्टिफिकेट्स ची स्कॅन केलेली प्रत (समोर आणि मागे), पॅन (पॅन कार्डची स्व-प्रमाणित स्कॅन केलेली प्रत) आधार सोबत अपडेट केलेला ईमेल पत्ता द्या. किंवा (आधार कार्डची स्वयं-साक्षांकित स्कॅन प्रत) पुढील ई-मेल द्वारे पाठवा investorservices@autolineind.com

२. समभाग डिमॅट मोडमध्ये ठेवल्यास, कृपया तुमच्या डिपॉझिटरीजसह तुमचा अपडेट केलेला ई–मेल आयडी द्या.

सदस्यांनी कृपया लक्षात ठेवा की रिमोट ई–व्होटिंग कालावधी **बुधवार, २४ सप्टेंबर** २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता (IST) सुरु होईल आणि शुक्रवार, २६ सप्टेंबर **रोजी संध्याकाळी ५.०० वाजता** (IST) संपेल. या कालावधीत **शनिवार,२० सप्टेंबर**, २०२५ च्या कट ऑफ तारखेला भौतिक किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरुपात शेअर्स धारण करणऱ्या कंपनीचे सदस्य इलेक्ट्रॉनिक पध्दतीने त्यांचे मत देऊ शकतात. पुढील तपशील सभेच्या सूचनेमध्ये प्रदान केला जाईल आणि सभासदांना विनंती आहे की त्यांनी सभेच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे सूचना आणि माहिती काळजीपूर्वक वाचावी

> ऑटोलाईन इंडस्ट्रिज लिमिटेड करिता एसडी/-प्रणवेश त्रिपाठी

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

(एसीआरई-166-दृस्ट चे विश्वस्त

दिनांक : ०५ सप्टेंबर २०२५

ठिकाण : पुणे

सदस्यत्व क्रमांक : A16724

शुक्रवार, दिनांक २६ सप्टेंबर, २०२५ ह्या कालावधीत (दोन्ही दिवस समाविष्ट) बंद राहील. सभासदांना त्यांचे पत्यामधील काही बदल असल्यास. त्याची माहिती. कंपनीचे शेअर्स डिपार्टमेट, मु. पो. पिंपळी, ता. बारामती, जि. पुणे – ४१३१०२ यांच्याकडे सुपूर्त करण्याची

ज्या सभासदांनी त्यांचा मागील वर्षांचा लाभांश (डिव्हिडंड) रोख केलेला नाही, त्यांनी

पी एफ") कडे हस्तांतरित करण्यात येतील, याची नोंद घ्यावी. संचालक मंडळाच्या आदेशाने

दिनांक : ०६/०९/२०२५

CIN: L28991PNC1961PLC139151 वेबसाईटः www.duncanengg.com ईमेलः complianceofficer@duncanengg.com

प्रत्यक्ष समभागांची हस्तांतरण विनंती पुन्हा नोंदेंविण्यासाठी विशेष खिडकी

शकतातः एमयूएफजी इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड

(पूर्वीची लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड)

फोन: +91-020-26160084/+91-020-26161629 छापील स्वरुपात समभाग धारण करीत असलेल्या समभागधारकांना विनंती आहे की त्यांनी त्यांचे

संचालक मंडळाच्या आदेशान्वरं स्थानः नोएडा दिनांकः 05.09.2025

सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (परसेवा) महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन पत्ता - सीटीसी क्र.११९/बी, प्रमिला अपार्टमेंट, तिसरा मजला, मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर, पुणे १६

जाहीर समन्स वादी - मेकंडरी म्कल्स एम्प्लॉईज को.ऑप.केडिट सोसायटी लि.. पत्ला : योगेश आर्केड. ४४१/४४३/ए/३, नाना पेठ, हॉटेल पीजीआयजीजवळ, पुणे यान न सर्वाका करता एन्याकन काराना आहर सारान्य है. स्तानिक है. स्तानिक स संघी देऊन दि. १४/०७/२०२५, दि. ३१/०७/२०२५, दि. ११/०८/२०२५ व दि. २५/०८/२०२५ रोजी मा.सहा.निवंधक, सह.संस्था (परसेवा) पुणे शहर द्वारा सीटीसी क्र. ११९/बी, प्रमिला अपार्टेट, तिसरा मजला, मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर पुणे या कार्यालयात सुनावणीसाठी बोलविण्यात आले होते. परंतु खालील जाबदार यांना वेळाेवेळी सुनावणी नोटीस दिलेल्या पत्यावर आर.पी.ए.डी. द्वारे पाठबूनही ते सुनावणीस हजर राहिलेले नाहीत. तरी त्यांना शेवटची संघी देऊन त्यांचे म्हणणे मांडणेसाठी मा.सहा.निबंधक, सह.संस्था (परसेवा) पुणे शहर द्वारा सीटीसी क्र. १९९/बी, प्रमिला अपार्टेट, तिसरा मजला, मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर पुणे वा कार्यालयात दि. १०/०९/२०२५ रोजी

विस्	सकाळा १,१,३० वाजता सुनावणासाठा बालावण्यात यत आह. त याहा वळा सुनावणास नरहजर साहल्यास त्याच सदराल दाव्याबाबत काहा एक म्हणण नाहा अस गृहात घरून त्या विरुष्टद वसुली प्रमाणपत्र बाबतचा दावा निकाली काढण्यात येईल याची नोंद घ्यावी.							
豖.	कर्जदार/जामीनदार नाव	पत्ता	दावा क्र.	शाखा	दावा रक्कम			
१	जामीनदार : ननावरे ब्रम्हदेव केरबा	हरिभाई देवकरन प्रशाला व ज्युनिअर कॉलेज, १५६ बी, रेल्वे लाईन, सोलापूर ४१३००१	હબદ	पुणे	२०,३२,९८७/			
?	कर्जदार : धोंडे रविंद्र जिजाबा	प्रेरणा प्राथमिक विद्यालय, स.नं.२१, अमक वर्ग, आंबेगाव, पुणे ४११०४६	હિલ્	पुणे	१८,६६,६१२/			
m	कर्जदार : हेमाडे अमृत प्रकाश जामीनदार : तळपे सुनिल गणपत	प्रेरणा प्राथमिक विद्यालय, स.नं.२१, अमक वर्ग, आंबेगाव, पुणे ४११०४६ प्रेरणा प्राथमिक विद्यालय, स.नं.२१, अमक वर्ग, आंबेगाव, पुणे ४११०४६	৬६০	पुणे	८,४९,८७६/-			
Х	कर्जदार : हेमाडे अमृत प्रकाश जामीनदार : तळपे सुनिल गणपत	प्रेरणा प्राथमिक विद्यालय, स.नं.२१, अमक वर्ग, आंबेगाव, पुणे ४११०४६ प्रेरणा प्राथमिक विद्यालय, स.नं.२१, अमक वर्ग, आंबेगाव, पुणे ४११०४६	৬६१	पुणे	१,०३,१९८/-			
٩	जामीनदार : तांबे महेश नारायणराव	पुण्यश्लोक अहिल्यादेवी विद्यामंदिर, जेजुरी, ता. पुरंदर, जि. पुणे ४१२३०३	৬६७	पुणे	६,४२,५७९/-			
ξ	जामीनदार : सय्यद अयुब इब्राहिम	माध्यमिक विद्यालय कोळावडे, ता. मुळशी, जि. पुणे ४१२११५	७६९	पुणे	९,८२,७६३/-			
e	जामीनदार : बांदल गणपत नामदेव जामीनदार : धावडे संजय बापूसाहेब	महात्मा फुले हायस्कुल, आदमबाग, ६३७ सदाशिव पेठ, पुणे ४११०३० महात्मा फुले हायस्कुल, आदमबाग, ६३७ सदाशिव पेठ, पुणे ४११०३०	ાહાહ	पुणे	९,३८,९३२/-			
۷	जामीनदार : पंदरकर सुरेश बबन	भैरवनाथ माध्यमिक विद्यालय, वायरलेस फाटा, गिरीम, ता. दींड, जि. पुणे ४१३८०१	છહદ્	पुणे	५,२०,५३१/-			

९ जामीनदार : राजापुरे सुरेखा दत्तात्रय मितमंद निवासी विद्यालय मांजरी बु., जिजाऊ नगरी, कल्याणी स्कुलशेजारी, मांजरी बु. पुणे 🛮 ७७७ 🖢 पुणे 🔻 ९,२०,९६६/-(हर्षित वसंतराव तावरे) मा.सहा.निबंधक सह.संस्था (परसेवा) महाराष्ट्र राज्य सह.पत.फेडरेशन मर्या.

ॲसेट्स केअर अँड रिकन्स्ट्रक्शन एंटरप्राइज लि. ACRE

रिता : 91-11-43 (अपनेशार के अपनेशार के अपनेशार के अपनेशार के स्वार्थ के अपनेशार के अपन परिशिष्ट।४ - अचल मालमत्तेच्या विक्रीसाठी विक्री सूचना सिक्युर्सिटी इंटेस्ट (एप्फोर्समेंट) रूल्स, 2002 च्या नियम 8(6) च्या ततुर्त्वेसह वाचलेल्या सिक्युस्टियदोशन अँड स्किन्स्ट्रक्शन ऑफ फावनार्ट इंटेस्ट अंबट, 2002 अंतर्गत अचल मालनाचेच्या विक्रीसाठी ई-लिलाच विक्री सूचना.

जन्म २००५ - २००५ करोच जनते करियाचा निकासक रूपायाचा विकास १५५० विकास १५५० विकास १५५० विकास १५५० विकास १५५० विकास याद्वी सर्वसाधारणणे जनतेला औणि विशेषतः कर्जदर, सह-कर्जदर, नामाण्दर ऑणि जामीनदार यांना सूचना देण्यात येते की, खाली वर्णन केलेल्या अचल मालमत्ता ज्या **एसीआरई-16**6

नोदणीकत कार्यालय : 14वा मजला, इरॉस कॉपॉरेंट टॉवर, नेहरू प्लेस, नवी दिल्ली - 110019

जाता प्रशासन माने कार्यत अस्तिले असेंद्रन केअर औड किन्स्ट्रकान एंट्रसाइज लिमिटेड [CIN] 16599312002PLC115769] ("पुर्ववत असले) असेंद्रन केअर औड किन्स्ट्रकान एंट्रसाइज लिमिटेड [CIN] 16599312002PLC115769] ("पुर्ववत असले) असेंद्रन केअर औड किन्स्ट्रकान एंट्रसाइज लिमिटेड [CIN] 16599312002PLC115769] ("पुर्ववत असले) या प्राधिक अधिक स्थान वेदला आहे, तसेच खालील कर्जदा, सह-कर्जदा, गताणदा आणि जामीनदार्वकडून सुर्ववत अनक्ष याने देय रक्तेश्वय समुत्तीकों देस आहे जेचे आहे, 'जसे आहे जे आहे' आणि तेचे जे काही आहे' तत्वावर या मालमतांची विक्री करण्यात वेईल, सोवत जोडलेल्या तक्यात नमू केलेली वर्खीव किमत आणि क्याणा सक्स देव देय असेल. अ, कर्जदार/सह-कर्जदार किंमत दिनांक आणि दिनांक आणि जामीनदार यांचे ना आणि इस्टे रु. 37,50,000/- (रुपये सदतीर लाख पन्नास हजार फक्त) आणि कर्ज खाते क्र. AFH000800497000 कस्ति 24-09-202 研. 11:00 वल्लपा परसप्पा ईश्वरकट्टी आणि बाकी रु. 1,04,04,807.62/- (रुपये एक कोटी चार लाख चार हजार आठशे सात आणि बासष्ट पैसे फक्त) दु. 12:30 ते दु. 01:30 दरम्य 10% ईसारा स्क्रम ठेव म्हणजे रु. जगदेवी ईश्वरकड़ी (५ मिनिटांच्या अमर्यादित ऑटो सायं. 5:00 दि. 26.08.2025 रोजी नुसार + त्यावरील पुढील व्याज + 3.75.000/- (रुपये तीन लाख विस्तारासह)

इतर शुल्क 'पेच्याहतर हजार फक्त) | रुखित मालमतेचे वर्णन : अनुसूची -| : पुढील मालमतेचे सर्व खंड आणि तुकड़े, स. क्र. 22/9 02 हेक्टर 07 आर फेकी मोजमाग् बेजमळ 02 हेक्टर 02 आर, गांव आळंटी देवाच तो. खेड, जिल्हा पुणे येथे स्थित, पूर्व किंवा त्या दिशेने दक्षिण किंवा त्या दिशेने र्जल्हा परिषद पणे. तालका पंचायत समिती खेड आणि उप निबंधक खेड यांच्या हद्दीत, आळंदी नगरपरिषदेच्या स्थानिक हद्दीत आणि चतःसीमा खालीलप्रम स. क्र. 29, 31 आणि 33 पहिला किया जा किया । स्ता पश्चिम किंवा त्या दिशेने : स. इक. 22/1 उत्तर किंवा त्या दिशेने : स्ता अनुसूची न∥: फर्लेट इक 806 आठवा मजला ई विंग तीनक ब्लास्ता कार्पेट मोजमाप क्षेत्रफळ 52.76 ची. मी. आळंदी मरकळ ग्रेड आळंदी, पुणे 412103 शी मंजय व्ही

कर्ज खाते क्र. AFH000800643311 करिता बाकी क. 33,84,411.57/- (रुपये तेहवीस लाख चौरपाऐंशी हजार चारशे अकरा आणि सत्तावत्र पैसे फक्त) दि. 26.08.2025 रोजी नुसार + त्यावर्येल पुढील व्याज + रु. 12,00,000/- (रुपये बाग लाख फक्त) आणि 10% ईसारा स्क्रम ठेव म्हणजे रु. (5 मिनिटांच्या अमर्यादित ऑटो 1,20,000/- (रुपये एक लाख वीस दरम्यान इतर शुल्क हजार फक्त) विस्तासस्य तुरिक्षत मालमत्तेचे वर्णनः पहिली अनुसूची : पुढील मालमतेचे सर्व खंड आणि तुकडे, पूर्ण मालकोची जमीन गट क्र. 3938, मोजमाप क्षेत्रफळ सुमारे 0 क्रिटेर येथे स्थित, शिरूर पेचायत समिती पुणे जिल्हा परिषद च्या हदीत, उप-निवेधक शिरूर जिल्हा- पुणे यांच्या अधिकारक्षेत्रात आणि चतुःसीमा खालीलप्रमाणे विस्तारासह)

亚 东. 3939 माळी मळा रस्ता पश्चिम : गट क. 3937 उत्तर : गट क. 3934 दुसरी अनुसूची: फ्लॅट क 02, 1 बीएवके मौजमार 389 चौ. पू. तळमजला डी इमारत, चंदा अव्हेन्यू, गट क 3938, तळेगाब ढमढें, पुणे- 412208 अनुसूची- । मध्ये संदर्भित जमिनी

कर्ज खाते क्र. MOR000800409760, रु. 95,00,000/- (रुपये पंच्याण्णव अप्यायन आणि का खात के MOROUSSU449780, MOROUSSU657513 करिता नाकी रु. 1,53,10,412.22/- (रुपये एक कोटी त्रेपन्न लाख दहा हजार चारहों बाय आणि जावीस पैसे फक्त) दि. दु. 12:30 ते दु. 01:30 द्रम्यान (5 मिनिटांच्या अमर्यादित ऑंटो 9,50,000/- (रुपये नऊ लाख पन्नास हजार फक्त)

26.08.2025 रोजी नुसास-रवावरील पुर्वेल व्याज-इतर शुल्क सुरक्षित मालमत्तेचे वर्णन : पहिली अनुसूची : पुढोल मालमत्तेचे सर्व खंड आणि तुकडे, गांव धानेरी, तालुका हवेली, जिल्हा पुणे येथे स्थित आणि वसलेली जमीन, पुणे महानगरपालिकव व्यानिक हवीत आणि तसेच उप-निकंधक, हवेली क्र. 8, पुणे च्या अधिकारक्षेत्रात, संबंधित सर्वें क्र. 33, हिस्सा क्र. 1/1+1/2, प्लीट क्र. 13 मोजमाप क्षेत्रफळ सुमारे 626.07 ची. मं म्हणजे 6739 चौ. फ्. आणि चतुःसीमा खालीलप्रमाणे प्लॉट क्र. 10 आणि 11

अनुसूची - 🛘 : फ्लॅट क्र. ४ पहिल्या मजल्यावर मोजमाप क्षेत्रफळ सुमारे 750 चौ. फू. म्हणजे 69.70 चौ. मी. (बिल्स्ट-अप) (बाल्कनीच्या क्षेत्राचा समावेशक) वर नमुद पहिल्या अनुसूर् अनुसूची – 🛘 : फ्लॅट क्र. 3 पहिल्या मज्ल्यावर मोजमाप क्षेत्रफळ सुमारे 760 चौ. फू. म्हणजे 70.60 चौ. मी. + 125 चौ. फू. टेंस्स (बिल्ट-अप) (बाल्कनीच्या क्षेत्राचा समावेशव नमूद पहिल्या अनुसूचित अधिक स्पष्टपणे वर्णन केलेल्या जिमनीवर बांधल्या जाणारया इमासीत स्थित आहे.

िकांड द्वारट / आरोजीएस / एस्ट्एन्टी हो। पुढील तार्याशावाद पाठवावे : लाभार्याचे नाव : एस्पिआई-166-टूस्ट, बेंकचे नाव : आयडीबीआय बेंक लिपिटेड, बेंक खाते क्र 0901102000042112, आयरफएससी कोड : आववीकएल0000901. ३) इंप्सडीस लोलो फॉन सादर करणायों गेलटले तारीख 07-10-2025 आहे. 4) विकारण तार्याशावास अर आणि प्रतीसादी, कृषपा www.acceindia.in / www.accioincous.in यो वेकस्टकता पेट या किला कृषपा ब्याह्म के ना -9-98460-98098, सी. तेहत सावंद, फोन 98331-43013 योच्याशी संपर्क साथा. ई-मेल: rohan.sawant@acreindia.in, हेल्पलाइन ई-मेल आयडी: support@auctionfocus.in योच्याशी संपर्क साथा.

अधिक स्पष्टपणे वर्णन केलेल्या जमिनीवर बांधल्या जाणारवा इमारतीत स्थित आहे . वरील कर्ज खाते, सर्व रुक, मालकी रुक, स्वास्प्व, अंतर्निहत सुखा, तारण आणि / किंवा हमी, ज्यामध्ये स्थावर मालमतांचा समावेश असून ते दि. 04-07-2024 रोजीच्या दुरुस्ती करारासह वाचलेल्ट दि. 16-12-2022 रोजीच्या असाइनमेंट करगद्वारे, वेस वैंक लिमिटेड यांनी जेसीएफ येस ट्रस्ट 2022-23/1 ('जेसीएफ एआरसी') ट्रस्टचे विश्वस्त म्हणून कार्यसा असलेले जे.सी. फ्लॉवर्स अस

ॲसेट्स केअर अँड स्किन्स्ट्रक्शन एंटर**ा**इज लिमिटेड दिनांक : 06.09.2025